

## अडथळ्याच्या नोंदी-

४४. स्वतःला आवडणाऱ्या खेळाची नियमासाहित माहिती सांगतो.

४५. दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.

४६. सुचविलेल्या व्यायाम प्रकारच्या क्रिया जलद व अचूक करून दाखवतो.

४७. सुचविलेले व्यायाम प्रकार करताना प्रत्येक कृती सफाई दारपणे व अचूक करतो.

४८. दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.

४९. दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.

५०. दिलेल्या खेळाच्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.

५१. दिलेल्या खेळाच्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापर करतो.

५२. स्वतः कृती / प्रात्यक्षिक करतो व अनुमान लिहितो.

५३. क्रीडागणात असलेला कचरा उचलून टाकतो.

५४. क्रीडागणात कचरा व घाण होऊ देत नाही.

५५. शिक्षकच्या अनुपस्थितीत गटाना मार्गदर्शन करून खेळ खेळून घेतो.

५६. शर्यतीमध्ये भाग घेतो व क्रमांक पटकावितो.

५७. शर्यतीमध्ये भाग घेतो व सुंदर प्रदर्शन करतो.

१. व्यायामाचे महत्त्व लक्षात घेत नाही व करत नाही.

२. खेळाच्या तासाला वर्गातच बसतो.

३. मैदानी खेळत सहभागी होतो.

४. इतर मुले खेळताना नुसतेच बघत राहतो.

५. खेळायला चल असे सांगितल्यावर आजारी आहे असे खोटे सांगतो.

६. आसने करावयाचा कंटाळा करतो.

७. वैयक्तिक खेळत कधीच सहभागी होत नाही.

८. खेळ खेळताना अप्रामाणिक राहून भांडण करतो.

९. खिलाडू वृत्तीने व प्रामाणिकपणे खेळत नाही.

१०. क्रीडागनावर उगाचच कचरा करतो.

११. चांगल्या सवयींचे पालन करत नाही.

१२. नखे व केस आकारण वाढवितो.

१३. स्वछतेचे महत्त्व जाणत नाही.

१४. वाईट सवयींच्या आहारी लवकर जातो.

१५. वाईट सवय वाईट आहे असे सांगतो पण सोडत नाही.

१६. फक्त आवडत्या खेळतच भाग घेतो इतर खेळात सहभाग सुधा घेत नाही.

१७. वैयक्तिक शर्यतीत भाग घेत नाही.

१८. सांघिक खेळात खोटेपणाने खेळतो.

१९. खेळात सहकार्यवृत्ती व आपसी संबंध जपत नाही.

२०. खेळांची नवे माहित नाहीत.

२१. सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने माहिती चुकीची सांगतो.

२२. सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने माहिती सांगता येत नाही.